

राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या प्रशिक्षकांसाठी ३०% प्रशिक्षण भत्ता अनुज्ञेय करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: वाल्मी - १०१०/(४१/२०१०)/लाक्षेवि (आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : २० फेब्रुवारी, २०१४

वाचा:-

- १) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र.टिआरएन-०९/प्रक्र.३९/०९/१२-अ, दि.२३.०९.२०११
- २) जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद यांचे पत्र क्र. वाल्मी/प्रशासन/आ-१/५२/२/२०११, दि.१४.०१.२०११

प्रस्तावना :-

राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतिमान प्रशासन होण्याकरिता राज्यातील सर्व कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय व तांत्रिक बदलांमुळे निर्माण होणा-या आव्हानांना सामोरे जाणे व प्रशासनामध्ये बदलासाठी आवश्यक असणारी लवचिकता साध्य करणे यासाठी देखील सर्व स्तरावर प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सध्या प्रशिक्षण देण्याचे कार्य विविध स्तरावर असल्याने, त्यामध्ये एकसूत्रता आणून सध्याच्या प्रशिक्षण संस्था अद्यावत करणे आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण धोरणामध्ये प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर येणा-या प्रशिक्षकांसाठी मूळ वेतनाच्या ३० % प्रशिक्षण भत्ता अनुज्ञेय राहिल, असे वरील शासन निर्णयात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद ही प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. सदर प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रतिनियुक्तीवर येणा-या प्रशिक्षकांना राज्य प्रशिक्षण धोरणानुसार मूळ वेतनाच्या ३० % प्रशिक्षण भत्ता अनुज्ञेय करण्यासाठी वाल्मी, औरंगाबाद या संस्थेने संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये पाठविलेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

राज्याचे प्रशिक्षण धोरण संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील परि. ५ मधील ५.२ नुसार प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर येणा-या प्रशिक्षकांना मूळ वेतनाच्या ३० % प्रशिक्षण भत्ता अनुज्ञेय राहिल, असे राज्य प्रशिक्षण धोरणात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रतिनियुक्तीवर येणा-या व प्रत्यक्ष प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना राज्य प्रशिक्षण धोरणानुसार मूळ वेतनाच्या ३० % प्रशिक्षण भत्ता या शासन निर्णयाच्या निर्गमित करण्याच्या दिनांका पासून अनुज्ञेय करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. मात्र, अशा प्रशिक्षकांना प्रतिनियुक्ती भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

वरील प्रशिक्षण भत्त्यावर होणारा खर्च " मागणी क्रमांक आय - ३ , २७०१, मोठे व मध्यम पाटबंधारे ८०, सर्वसाधारण ००३, प्रशिक्षण (०६) वाल्मीसाठी सहायक अनुदान अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे (०६) (०१) योजनेत्तर (२७०१ ९३९७) ३६-सहायक अनुदाने (वेतन) " या लेखाशीर्षा खाली खर्ची करावा व तो वाल्मी संस्थेच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

उक्त शासन निर्णय, वित्त विभागाच्या अ.नौ.सं.क्र. ४३२/२०१४ दि. ३०.१२.२०१३ प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२२०१५३४५२२६२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(उ. म. सावंत)

शासनाच्या कक्ष अधिकारी

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
३. मा.मंत्री, जलसंपदा विभाग (कृषोपाम वगळून) यांचे खाजगी सचिव
४. मा.मंत्री, जलसंपदा विभाग (कृषोपाम) यांचे खाजगी सचिव
५. मा.राज्यमंत्री, जलसंपदा विभाग यांचे खाजगी सचिव
६. मा.मुख्य सचिव यांचे स्वीय सहायक
७. अ.मु.स (सेवा) सा.प्र.वि यांचे स्वीय सहायक
८. प्रधान सचिव (वित्त) यांचे स्वीय सहायक
९. सर्व कार्यकारी संचालक, पाटबंधारे विकास महामंडळ,
१०. महासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद.
११. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,
१२. आ.वि.स. व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. कक्ष अधिकारी, आ.(प्रशि.) कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४. लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ.